

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव व
दर्यापूर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग
राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन निर्णय क्रमांक: रवियो-२०२५/प्र.क्र.०८/नियोजन-२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक - ०३ जुलै, २०२५

पहावे :- १) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण यांचे पत्र
जा.क्र. मु.अ.(को)/रेखाचित्र शाखा/दर्जोन्नती-२०२३/२५२०, दि. १७/०७/२०२३
२) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांचे पत्र
जा.क्र. का-२(२)/रस्ते दर्जोन्नती-अम/२०२३/२९३७, दिनांक २०/०६/२०२३.

प्रस्तावना :-

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांनी संदर्भाधिन पत्रान्वये
अमरावती जिल्ह्यातील, अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत
करणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.

सदर रस्त्यांवरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यांचा होणारा वापर व मागणी विचारात घेता,
सदर रस्ते राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांचा प्रस्ताव विचारात
घेऊन अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील खालील प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग
म्हणून दर्जोन्नत करण्यात येत आहेत.

अ.क्र.	प्रस्तावित रस्त्याचे नांव	सामाविष्ट रस्त्याचा क्रमांक, साखळी क्रमांक व लांबी	दर्जोन्नत करावयाची एकूण लांबी (कि.मी.)	दर्जोन्नती नंतरचा क्रमांक
१.	विहिगाव-कापुसतळणी-कसबेगव्हाण- फाटा-शिंगाणापूर-नांदेड-आमला (प्रजिमा २१ ला मिळणारा) रस्ता. (ता. अंजनगाव व दर्यापूर)	प्रमुख जिल्हा मार्ग- १५ सा.क्र. ०/०० ते ३८/३०० ३८.३०० कि.मी. प्रजिमा क्र. १० मधील १३/८०० ते १४/७००=०.९०० मी. लांबी ओव्हरलॅप.	३८.३०० कि.मी.	राज्यमार्ग क्रमांक-५००
		एकूण	३८.३०० कि.मी	

परिणामी रस्ते विकास योजना २००९-२०२९ मधील राज्यमार्ग रस्त्यांच्या एकूण लांबीत ३८.३०० कि.मी. ने वाढ होवून राज्यमार्गाची एकूण लांबी (३४७३६.९३० + ३८.३००) म्हणजेच ३४७७४.४३० कि.मी. इतकी होईल. व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांच्या एकूण लांबीत ३८.३०० कि.मी. घट होवून प्रमुख जिल्हा मार्गाची एकूण लांबी (२९७०.३९० - ३८.३००) म्हणजेच २९३२.०९० कि.मी. इतकी होईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७०३९२३९३९६९८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सुधीर शिंगाडे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विभागीय आयुक्त, अमरावती.
- २) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती. (यांनी सदर शासन निर्णयानुसार रस्ते विकास योजना २००९-२०२९ च्या रस्ते सूचीमध्ये नोंद घ्यावी व नकाशामध्ये बदल करुन जिल्ह्याच्या संकेतस्थळी प्रसिध्द करावा. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा)
- ३) अधीक्षक अभियंता, सा.बां.मंडळ, अमरावती. (यांनी सदर शासन निर्णयानुसार रस्ते विकास योजना २००९-२०२९ च्या रस्ते सूचीमध्ये नोंद घ्यावी व नकाशामध्ये बदल करुन जिल्ह्याच्या संकेतस्थळी प्रसिध्द करावा. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा.)

प्रत :-

- १) जिल्हाधिकारी, अमरावती.
- २) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२, दर्यापूर, जि. अमरावती.
- ३) संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- ४) रेखाचित्र शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय.
- ५) रस्ते विकास योजना २००९-२०२९ ची नस्ती.
- ६) निवडनस्ती.